

सामुहिक प्रोत्साहन योजनेच्या कार्यनियमावलीमध्ये सुधारणा
पूर्व परवानगी न घेता पात्रता कालावधीतील स्थिरमत्तेची
विल्हेवाट लावल्यास प्रोत्साहनाच्या मुदतपूर्व वसुलीबाबत

महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

शासन निर्णय क्रमांक : साप्रोयो २०१०/प्र.क्र. १०८/उद्योग-८

दिनांक : २८ जुलै, २०१०

- वाचा : १) शा.नि. उ, ऊ व का वि. क्रमांक-आयडीएल ७०७९/९५२२७/(२५४०)/उद्योग-८, दि. ११/८/१९८०.
२) राज्यस्तरीय समितीच्या दि. १६/१०/२०१० रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त

शासन निर्णय :

सामुहिक प्रोत्साहन योजनेची कार्यनियमावली संदर्भाधीन शासन निर्णय क्र.१ दि. ११/८/१९८० नुसार निश्चित करण्यात आली आहे. या कार्यनियमावलीतील परिच्छेद ११.१५ नुसार प्रोत्साहन उपभोगलेल्या घटकाने पूर्व परवानगी न घेता कार्य कालावधीत स्थिरमत्तेची विल्हेवाट लावल्यास प्रोत्साहनाच्या मुदतपूर्व वसुलीबाबत तरतूद आहे. सा.प्रो.यो. कार्यनियमावलीतील या नियमात सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार राज्यस्तरीय समितीच्या ८ व्या बैठकीत याबाबत समितीने खालील निर्णय घेतला आहे.


सामुहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत पात्रता प्रमाणपत्र घेतलेल्या उद्योग घटकाने पात्रता प्रमाणपत्राच्या व कार्यकालावधीमध्ये अभिकरण संस्थेची पूर्वपरवानगी न घेता स्थिर मालमत्तेची विल्हेवाट लावली असेल तर अशा विल्हेवाट लावलेल्या स्थिर मालमत्तेच्या मूळ खरेदी किमतीच्या ५ टक्के रक्कम वसूल करून संबंधीत उद्योग घटकास त्या स्थिर मालमत्तेची विल्हेवाट लावण्यासाठी कार्यात्तर मंजूरी देण्यात येईल.

स्पष्टीकरण :-

घटकाच्या पात्रता प्रमाणपत्राच्या व कार्य कालावधीत स्थिर मालमत्तेची विक्री केल्यानंतर ढोबळ स्थिर भांडवली गुंतवणूक पात्रता प्रमाणपत्रातील मुल्यापेक्षा कमी झाल्यास पात्रता प्रमाणपत्रात संबंधित योजनेतील तरतुदीनुसार सुधारणा करण्यात यावी. सुधारित पात्रता प्रमाणपत्रापेक्षा अधिकची प्रोत्साहने उपभोगल्यास अतिरिक्त प्रोत्साहने स्थिर मालमत्तेची विल्हेवाट लावल्याच्या दिनांकापासून प्रत्यक्ष वसूली होण्याच्या दिनांकापर्यंत १२ टक्के सरळ व्याजाने वसूल करण्यात यावीत.

२. सदर शासन निर्णय हा वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र. १८/२०१०/कराधान-१, दिनांक २९/५/२०१० नुसार निर्गमित करण्यात येत आहे.
३. हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक क्र. २०१००७२८१६१९३२००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(दा.अं.कुलकर्णी)
शासनाचे अवर सचिव

प्रत:-

विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई,
वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई,
विक्रीकर आयुक्त, विक्रीकर भवन, माझगांव, मुंबई.